

Industrial Growth Center, Siltara
Raipur (CG) 493111, India
Tel: +91 771 2216100
Fax : +91 771 2216198/99
PAN No.: AAACR6149L
CIN : L27100MH1973PLC 016617
www.seml.co.in
info@seml.co.in

An ISO 9001, ISO 14001 & ISO
45001
Certified Company




5th September 2023

BSE Ltd
The Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street – Mumbai 400 001

National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (E), Mumbai – 400051
Fax. No: 022-26598237/38, 022-26598347/48

Security Code No. :**504614**

Symbol: **SARDAEN**

Series: **EQ**

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In terms of Regulation 30 read with Schedule III Para A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of the newspaper publications made on 5th September 2023 relating to Notice of the 50th Annual General Meeting of the Members of the Company to be held on **Thursday, 28th September 2023 at 11.30 a.m. (IST)** through Video Conferencing/Other Audio Visual Means only and other relevant details.

The above information is also available on the website of the Company at www.seml.co.in. You are requested to take the information on record.

For Sarada Energy & Minerals Ltd.

Company Secretary

Encl: As above

SARDA सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड

CIN : L27100MH1973PLC016617

रजिस्टर ऑफिस : ७३-ए, सेक्टर एव्हेन्यू, नागपूर - ४४० ०१८ (म.रा.)
फोन : ०७९२-२७२४२७७ url : www.seml.co.in email : cs@seml.co.in

सूचना

या नोटीशीद्वारे कळवण्यात येते की, सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेडची (कंपनी) ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता (आयएसटी) केवळ द्विभागी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी फॅसिलिटी) अन्वय इकनॉम्यु साध्यने (ओएव्हीएम) यांच्याद्वारे घेतली जाणार आहे. एजीएमच्या नोटीशीत नमूद केलेले सर्व व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही बैठक घेतली जाणार आहे. कंपनीचे व्यवहार मंत्रालयाने ८ एप्रिल २०२० रोजी, १३ एप्रिल २०२० रोजी आणि ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांशी (सामूहिक उल्लेख एमसीए परिपत्रके) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकाशी सुसंगती राखत कंपनी ५० व्या एजीएमची नोटीस एकात्मिक वार्षिक अहवाल २२-२३ च्या लिंकसह ज्या सदस्यांचे ईमेल परते कंपनी किंवा डिपॉझिटरीज पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदवलेले आहेत त्यांना ईमेलद्वारे ही नोटीस पाठवलेली आहे.

कंपनीचा आर्थिक वर्ष २२-२३ साठीचा एकात्मिक वार्षिक अहवाल हा नोटीस व ५० व्या एजीएमच्या स्पष्टीकरणालाच निवेदनासह कंपनीच्या वेबसाइटवर - www.seml.co.in अपलोड करण्यात आला आहे आणि शेअर बाजाराच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (एनएसई) अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवरील संबंधित विभागातही हे दस्तावेज उपलब्ध होऊ शकतील. एजीएम नोटीस नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या वेबसाइटवरील उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-व्होटिंग :

कंपनी कायदा, २०१३ चे (कायदा) कलम १०८ वेळेवेळी झालेल्या दुरुस्त्यांसह कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील नियम क्रमांक २० इन्ट्रिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने सर्वसाधारण सभेसाठी जारी केलेले सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड-२ आणि सेबी (सूची बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ मधील नियम क्रमांक ४४ व त्यात वेळेवेळी झालेल्या दुरुस्त्या यांना अनुसरून कंपनी सदस्यांना ५० व्या एजीएममध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक साधने वापरून मतदानाचा हक्क वापरण्याची सुविधा पुरवत आहे. एजीएमपूर्वी आणि एजीएमच्या प्रक्रियेदरम्यान एजीएममध्ये होणाऱ्या व्यवहारासंदर्भात सदस्यांना मतदान करता येईल. इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत मतदानामध्ये मदत करण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. ई-व्होटिंगबद्दल तपशीलवार सूचना एजीएमच्या नोटीशीत दिलेल्या आहेत. सदस्यांनी खालील बाबींची नोंद घ्यावी ही विनंती :

- दूरस्थ ई-मतदान सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सकाळी १०.०० आयएसटी) रोजी सुरु होईल आणि बुधवार २७ सप्टेंबर २०२३ (संध्याकाळी ५.०० आयएसटी) रोजी समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-व्होटिंग प्रारूप निष्क्रिय केले जाईल आणि दिलेल्या तारीख व वेळेनंतर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी मिळणार नाही.
- सदस्यांचे मतदान हक्क (दूरस्थ ई-मतदानद्वारे मत देण्यासाठी किंवा एजीएमच्या कार्यवाहीदरम्यान मत देण्यासाठी) हे त्यांच्या गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ रोजी (मुदतीची तारीख) कंपनीत असलेल्या पेड-अप इन्व्हेस्टी समभाग भांडवलाच्या प्रमाणात निश्चित होतील. ज्या व्यक्तीचे नाव मुदतीच्या तारखेला रजिस्टर ऑफ मॅम्बरमध्ये किंवा डिपॉझिटरीजने राखलेल्या बॅनफिशियल ओनर्स रेकॉर्डमध्ये नोंदवलेले असले तरी दूरस्थ ई-मतदानाची तसचे एजीएमदरम्यान मतदानाची सुविधा प्राप्त करून घेण्यास पात्र ठरेल.
- एजीएमची नोटीस पाठविली गेल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतले आणि ती कंपनीची सदस्य झाली आणि गुरुवार २१ सप्टेंबर २०२३ या मुदतीच्या तारखेला तिच्याकडे समभाग असतील, तर त्या व्यक्तीला evoting@nsdl.co.in या पत्त्यावर विनंतीची मेल पाठवून किंवा एनएसडीएलने दिलेल्या १८००-२२२-९९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवता येईल.
- दूरस्थ डीमॅट खात्याच्या विद्यमान लॉगिन क्रेडेन्शियलचा वापर करून लॉग इन करू शकतात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत डिपॉझिटरी सहभागीद्वारे आयोजित ई-मतदान सुविधेच्या मर्यादित (एनएसडीएल) किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल).
- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रणालीच्या माध्यमातून मतदानाची सुविधा एजीएमच्या कार्यवाही दरम्यानही उपलब्ध करून दिली जाऊ शकेल. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएमला उपस्थित राहिलेल्या व दूरस्थ मतदानाच्या सुविधाद्वारे मत न दिलेल्या सदस्यांना एजीएम सुरु असताना मतदानाचा हक्क बजावता येईल.
- ज्या सदस्यांनी एजीएमच्या पूर्वीच दूरस्थ मतदानाच्या सुविधेच्या माध्यमातून मतदान केले आहे ते एजीएममध्ये सहभागास पात्र ठरविलेले पण त्यांनी ज्या ठरावांसाठी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आधीच मतदान केलेले आहे, त्या ठरावांसाठी त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.
- दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या / तक्रारीच्या बाबतीत (आधी / दरम्यान एजीएम), आपण शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि 'डाउनलोड' विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका www.evoting.nsdl.com किंवा NSDL ला टोल फ्री क्रमांकावर कॉल करा : १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा
- डिपॉझिटरी अर्थात NSDL आणि CDSL द्वारे लॉगिनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक शेअरधारकांसाठी हेल्पडेस्क :
 - एनएसडीएलसह सिक्युरिटीज - लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्यांचा सामना करणारे सदस्य एनएसडीएलशी संपर्क साधू शकतात हेल्पडेस्क evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करा : १८०० १०२०९९० किंवा १८०० २२४ ४३०
 - सीडीएसएलसह सिक्युरिटीज - लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्यांचा सामना करणारे सदस्य सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात helpdesk.evoting@cdsindia.com वर विनंती पाठवून किंवा येथे संपर्क साधा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२ / ४३.

सभासदांना विनंती आहे की एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व नोंदस काळजीपूर्वक वाचा आणि विशेषतः, एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, दूरस्थ ई-मतदानद्वारे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत.

सारडा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेड करीता,

स्वा/-

मनिष सेठी

(कंपनी सेक्रेटरी)

एम.नं. ९९८०६९

स्थान : रायपूर
दिनांक : ४ सप्टेंबर, २०२३

India Private Limited. In compliance with the SEBI Circular, no physical AGM documents will be sent to any Members.

AGM related documents would be made available on the websites of the at www.centralcables.in, the website of CDSL at www.cdsindia.com, the change viz., Metropolitan Stock Exchange of India Limited at www.msei.in. tant to Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Section 108 of the es Act, 2013 and the Rules framed thereunder, the Company is providing e-ilities to the Members of the Company holding shares either in physical or erialized form as on the cut-off date i.e. 21st September, 2023 to cast e electronically through e-voting services provided by Central Depository (India) Ltd. (CDSL) on all resolutions set out in the Notice of the AGM. lso note that:

Remote e-voting period shall commence on Monday, 25th September, 9:00 A.M. (IST) and shall end on Wednesday, 27th September, 2023 at M. (IST). The remote e-voting module shall be disabled thereafter and through electronic mode shall not be allowed beyond the said date and time.

Effective date: Thursday, 21st September, 2023
uant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Regulations, 2015, the Register of Members shall be closed from Friday, 22nd September, 2023 to Thursday, 28th September, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM.

any person, who acquires shares of the Company and become a member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 21st September, 2023, may obtain the login-ID and sequence number by sending a request to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at centralcables@gmail.com.

Notice: If the member is already registered with CDSL for e-voting then the member can use his/her existing User ID and password for casting his vote.

Members attending the AGM who have not casted their votes by remote e-voting are eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have casted their votes through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, shall not be eligible to vote again at the meeting.

If you have any queries or issues regarding e-voting, you may refer the frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or contact them at 022-23058542.

For the purpose of registering/ updating e-mail addresses: Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.

Members holding shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at care.centralcables@gmail.com or at helpdesk@linkintime.co.in along with the scanned signed copy of the request providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and share certificate(s) by to enable the Company/ RTA to mail the Annual Report in future.

For the purpose of updating e-mail ids, Members holding shares as on the cut-off date may send their e-mail ids, for a copy of the Annual Report for the F.Y. 2022-23.

For the purpose of casting vote through e-voting: Members whose name is recorded in the register of members or the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only will be eligible with the facility to cast their votes electronically, through the e-voting services provided by Central Depository (India) Services Ltd. (CDSL) on all resolutions set forth in the Notice through remote e-voting as well as e-voting during the AGM.

For the purpose of casting the votes through e-voting would be provided to Members at their e-mail addresses registered for this purpose in the manner described above.

For the purpose of casting the votes through e-voting would be set out in the Notice of AGM.

The Company has appointed M/s. P.M. Kakani & Co, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize both the electronic voting process and the physical process at the venue of AGM in fair and transparent manner. For shares held in dematerialized form, Members are required to update the bank account particulars with their respective DPs.

In case of any grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call on 022-23058542/43.

In case of any clarification regarding the AGM documents or participation in the AGM, you may contact us at care.centralcables@gmail.com.

Office: Nagpur
Date: 04.09.2023

For Central Cables Limited
Sd/- Jaya Bajpai (Company Secretary)

नागपूर

fincare
Small Finance Bank

Registered Office: 301-306, 3rd Floor, ABHIJEET -V, Opp. Mayor's Bungalow, Law Garden Road, Mithakhali, Ahmedabad - 380006, Gujarat. www.fincarebank.com

LOAN AGAINST GOLD - AUCTION NOTICE ON "AS IS WHERE IS" BASIS

The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from Fincare Small Finance Bank Ltd ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/his dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles on **11 September 2023 between 11:00 AM - 03:00 PM (Time)** at below mentioned branches according to the mode specified therein. In case of deceased borrowers, all conditions will be applicable to legal heirs. Please note that in the event of failure of the above auction, the bank reserves its right to conduct another auction without prior intimation.

E-Auction Branch Details (E-auction will be conducted by using Weblink https://egold.auctiontiger.net/)

- AKOLA - 22660001223164, 22660001269867, 22660001382473, 2266000048069, 22660000138370, 22660000179242, 22660000227603, 22660000271138, 22660000303260, 22660000315287, 22660000568740, 22660000569448, 22660000660426 | AKOT - 22660001242868, 22660000745177 | AMALNER - 22660001129512, 22660001133613, 22660001247889, 22660001314793, 22660000080907, 22660000108637, 22660000312493, 22660000349693, 22660000440061 | AMRAVATI - 22660001134562, 22660001149363, 22660001157768, 22660001197942, 22660001249615, 22660001258108, 22660001408847, 22660000096217, 22660000206583, 22660000283875, 22660000296691, 22660000310706, 22660000311364, 226600000337125, 22660000441979 | BHUSAVATI - 22660001102052, 22660001148825, 22660001241500, 22660001289399, 22660001387634, 22660001439428, 22660000008845, 22660000008975, 22660000029085, 22660000082603, 22660000166986, 22660000210894, 22660000271038, 22660000280991, 22660000305856, 22660000322043, 22660000340869, 22660000425330, 22660000435601, 22660000519643, 22660000535443, 22660000743371, 22660000745717 | CHALISGAON - 22660001090542, 22660001163016, 22660001182680, 22660001193109, 22660001244754, 22660001253807, 22660001256522, 22660001256862, 22660001258558, 22660000097095, 22660000127911, 226600002050548, 22660000285382, 22660000286140, 22660000311764, 22660000312993, 22660000331856, 22660000417755, 22660000496934, 22660000743891 | DHULE - 22660000334801 | GONDIA - 22660001206777, 22660001412929, 22660000176527, 226600000694592, 22660000759321 | HINGNA - 226600000347266, 226600000754400 | KATOL - 22660000162293, 22660000323642, 22660000727972 | MALKAPUR - 226600001224002, 22660000538687 | MIRA ROAD BRANCH - 22660000599461, 22660000746365 | MUMBAI - MAROL - 22660001268859, 22660001404364, 22660000656964, 226600000693243 | MUMBAI GHATKOPAR - 22660000264132, 22660000676176 | MUMBAI-KANDIVALI - 22660001271582, 22660001322358, 22660000415469, 22660000415879, 22660000449744, 22660000449764, 22660000457619, 22660000457709, 22660000490415, 22660000513434, 22660000613146, 22660000615653, 22660000657393 | NAGPUR - SHANKAR NAGAR - 22660001336312 | NASHIK - 22660000021230, 22660000238612 | NIPHAD - 22660000085308, 22660000720904 | PUNE-SATARA ROAD SWARGATE - 22660000708338, 226600000508184 | SATANA - 226600006218970, 22660000704195 | SHIRPUR - 22660000691737 | SHRIGONDA - 22660000283755, 22660000316175 | THANE - POKHRAN ROAD - 226600011101454, 22660001112423, 22660000574658, 22660000731983 | WARDHA - 22660000136453, 22660000141673, 22660000234459 | WASHIM - 22660001045299, 22660001135920, 22660001225051, 22660001229113, 22660000214017, 22660000226184, 22660000367868, 22660000402123 | YAVATMAL - 22660000320127, 22660000321295

Note: The auction is subject to certain terms and conditions mentioned in the bid form, which is made available before the commencement of auction.

Sd/-
Manager
Fincare Small Finance Bank

When above mentioned securities are offered in public market and if the price of securities falls below the market price of securities, the bank may be authorized to sell the securities at the market price of securities at its discretion.

Sd/-
Manager
Fincare Small Finance Bank

SARDA SARDA ENERGY & MINERALS LIMITED
CIN: L27100MH1973PLC016617
Regd. Office: 73-A, Central Avenue, Nagpur - 440 018 (M.H.)
Ph: +91-712-2722407, Email: cs@sem.lco.in, Website: www.sem.lco.in

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that the **Fiftieth (50th)** Annual General Meeting ("AGM") of the Members of Sarda Energy & Minerals Limited ("the Company") will be held on Thursday, 28th September, 2023 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC facility/Other Audio Visual Means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM.

In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular dated 12th May 2020 and 15th January, 2021 and other relevant circulars/instructions, the Notice of the 50th AGM and the Annual Report for FY 2022-23 has been sent all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s).

The Notice of the 50th AGM along with the Explanatory Statement and the Annual Report of the Company for FY 2022-23 is also available on the website of the Company at www.sem.lco.in, and may also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The AGM Notice will also be available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:
In compliance with section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standard - 2 on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, the Company is providing to the members the facility to exercise their right to vote at the 50th AGM by electronic means before the AGM and during the proceedings of the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting will commence on Monday, 25th September, 2023 (9.00 a.m. IST) and will end on Wednesday, 27th September, 2023 (5.00 p.m. IST). The e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- The voting rights of the Members (for voting through remote e-Voting or voting during the proceedings of the AGM) shall be in proportion to their share of the paid-up Equity Share Capital of the Company as on Thursday, 21st September, 2023 ('Cut-Off Date'). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting as well as voting during the AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-Off Date i.e. Thursday, 21st September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or may contact on toll free number provided by NSDL: 1800-222-990.
- Members can also login by using the existing login credentials of the demat account held through Depository Participant registered with NSDL or Central Depository Services Limited ('CDSL') for e-voting facility.
- Facility of voting through electronic voting system shall also be made available during the proceedings of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the AGM.
- Members who have already cast their vote by remote e-Voting prior to the AGM will be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote again on such resolution(s) for which the Member has already cast the vote through remote e-Voting prior to the AGM.
- In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in.
- Helpdesk for Individual Shareholders holding securities in electronic mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:
 - Securities with NSDL - Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
 - Securities with CDSL - Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542 / 43

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or during the AGM.

For Sarda Energy & Minerals Limited
Sd/-
Manish Sethi
Company Secretary
M.No. A18069

Place : RAIPUR
Date : 4th September 2023



ADMISSI

Applications are inv courses under Inst

D.PHARM
B.PHARM
B.PHARM
M.PHARM

Specialization: P

- Eligibility for Maharashtra at <http://dte.mah>
- All admissions session 2023-2

Schedule for Admissi

Activities

Issuance of Appli
Last Date for sale & of application form

Display of Provision

Grievances if any

Display of Final Me

Admission process (All Category)

The detailed schedul notice board and coll

केनर

Posse

Whereas, The Bank under the and Enforcement (hereinafter refer under Section

(Enforcement) F calling upon the Vinayakrao C (Guarantor) to Rs.23,91,361.2

Thousand Three with future interest said notice.

The Borrow given to the bo undersigned has below in exercise the said Act rea

September of

The bon cautioned not to will be subject to Chandrapur for Lakhs Ninety C

Twenty Eight C

Invited to provi available to rece

DESCR

Plot No.19

No.58/1B, P area near K

Padoli, Tah. B

Bounded as

No.18, North

Place : Chandra

Date : 03.09.20

Rajasthan Urban Drinking Water Sewerage and Infrastructure
(A Government of Rajasthan Undertaking)
Old Working Women Hostel, Behind Nehru Place, LalKothi, Tonk
Ph: 0141- 2742240, 2742538, 2742263 E-mail: rudsico.amrut@gmail.com, Web: www.rudsico.co.in

F18 () RUDSICO/Budget Ghoshna/2023-24/8163

Short Term NIB No. 11/2023-24
Notice inviting online bids for Works

Rajasthan Urban Drinking Water Sewerage & infrastructure Corporation Limited (RUDSICO) undertaking, invites online unconditional bids on behalf of the Governor of Rajasthan at <http://eproc.raajasthan.gov.in> from eligible bidders in accordance with the RTPP Act 2012 and date, and under Open Competitive Bidding (OCB) National with single stage-two envelope Bidding

S. No.	Name of Work	Cost (in Cr)
1	Construction of STP of 5 MLD with co-treatment facility and shallow sewerage network in Kaithoon town, Kota (Budget Ghoshna)	49.00
2	Sewerage work in Laxmangarh (Sikar) (Budget Ghoshna)	45.00
3	Storm Water Drainage work in Ramgarhshakhawati (Sikar) (Budget Ghoshna)	5.00

on behalf of RUDSICO Sd/- MUKH SECTORY 1536128